



ORDER
Call say of accused.

Abhay M. Vibhute

वडगाव मावळ येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी साहेब यांचे
न्यायालयात,

एस. एस. सी. १९००/२०२४

श्री. विश्वास सदाशिव लोखंडे

फिर्यादी

विरुद्ध

श्री. मिलींद शंकर वाघमारे

आरोपी

निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट १९८१

च्या कलम १४३ (अ) अंतर्गत

अंतरिम भरपाईसाठी मागण्यासाठी अर्ज

१. फिर्यादीने ही तक्रार निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट १९८१ च्या कलम १३८ अंतर्गत दाखल केली आहे. कारण आरोपीने धनादेश नंबर "१६७४३६" सारस्वत बँक, शाखा निगडी, पुणे या बँकेचा रक्कम रुपये २,००,०००/- (दोन लाख रुपये) इतक्या रकमेचा धनादेश दिला होता. फिर्यादीने हा चेक बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा रावेत, पुणे, येथील खात्यात जमा केला असता धनादेश आरोपीचे बँक खाते मध्ये पुरेशी रक्कम

नसले कारणे न वटता फंड इनसफिशियंट अशा आशयाणे परत मिळाला . चेकची रक्कम भरण्यासाठी त्या खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने आरोपीने सदर चेकचे पेमेंट थांबवले .

२ . चेकची रक्कम भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने आरोपीने दिलेला चेक बाउन्स होईल हे आरोपीस चांगलेच माहीत होते तरीही आरोपीने फिर्यादीस फसवणूक करण्यासाठी तो चेक दिला .

३ . मे . न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर आरोपीला रीतसर नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर आरोपीने न्यायालयात आपला वकालत नामा दाखल केला असुन सदर प्रकरण मे . न्यायालयाने मेडिएशन साठी पाठविले असता तेथे आरोपी सदर चेक वरील रक्कम देण्यास टाळाटाळ व असमर्थता दर्शवत असून दिवस पुढे ढकलण्याचे काम करत असुन मे . न्यायालयाचा अमुल्य वेळ वाया घालवू पाहात आहे .

४ . गुणवत्तेनुसार प्रकरणाचा निर्णय घेण्यासाठी वेळ लागु शकतो . म्हणून फिर्यादीस चेकच्या रकमेवर २० टक्के म्हणजे र . रू . ४०,००० /- (चाळीस हजार रुपये) अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश आरोपीला देणे आवश्यक आहे .

५. सबब जर मे. न्यायालयाने हा अर्ज मान्य केला आणि फिर्यादीला अंतरिम भरपाई दिली तर आरोपीचे कोणतेही नुकसान होणार नाही. परंतु जर फिर्यादीला अंतरिम भरपाई दिली गेली नाही तर फिर्यादीचे मोठे नुकसान होईल.

तरी फिर्यादीतर्फे मे. न्यायालयास विनंती आहे की -

१. फिर्यादींना चेकच्या रकमेवर २० टक्के म्हणजे रक्कम रु. ४०,००० /- (चाळीस हजार रुपये) अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश आरोपीला व्हावेत.
२. इतर योग्य ते न्यायाचे हुकुम व्हावेत.

दिनांक: २८/०७/२०२५

ठिकाण: वडगाव मावळ.


फिर्यादी तर्फे वकील

अॅड. ए.एम. धामणकर